

bei den drei mit उत्तर beginnenden und den je zwei ihnen folgenden (Nakshatra) WEBER, NAX. 2, 312. उत्तरः die mit उत्तर beginnenden (Nakshatra) 1, 309. उत्तरान्वित dass. Ind. St. 5, 297. उत्तरात्रय Cit. beim Schol. zu Kārt. Čr. 4, 7, 4. तिसूषूत्तरासु VARĀH. Brh. S. 6, 11. auch n. (sc. नक्षत्र) 15, 28, 54, 123, 98, 6, 100, 1. उत्तराविषये sov. a. उत्तरफलगुन्धाम् MBh. 13, 3265. fg.; vgl. फलगुनीपूर्वसमये = पूर्वफलगुन्धाम् 3264. उत्तरायोगे 3283 entsprechend dem पूर्वमादपदायोगे 3282. उत्तरः heisst auch der 2te Theil des Sāmaveda Ind. St. 8, 451. भविष्यद्गुरुं काव्यम् und उत्तर n. so v. a. उत्तरकाण्ड R. 7, 99, 2. 111, 1. — e) im Process gewinnend (Gegens. शधा) VJAHĀRAT. 13, 9. — 2) a) N. pr. eines Lehrers WASSILJEV 41. fg. 113. 118. 130. pl. N. einer Schule 233. — 4) a) R. 2, 103, 20 erklärt der Schol. उत्तर through उत्तम, नवीन. — c) त्रिषुवत्तर endigend mit RV. Prāt. 18, 45. अतीतेषामोत्तरं gefolgt von 1, 23. जन्म-दिनेषु पुण्यदिनेषु चोत्सवोत्तरो मङ्गलविधिः Dācak. in BENF. Chr. 180, 6. — d) अदत्तोत्तरः adj. KATHĀS. 65, 145. m. n. Beantwortung einer Klage VJAHĀRAT. 17. उत्तराभास s. oben u. आभास. — e) षड्कुत्तरं um sechs zunehmend RV. Prāt. 16, 7. ब्राह्माणां मांसपरमं मध्यानां गोरसोत्तरम्। तैलोत्तरं ददिक्षाणां भोजनम् zum grössten Theil aus — bestehend MBh. 5, 1143. उत्कलिकोत्तरं voller Sehnsucht Kārvāk. 3, 11. कम्पोत्तर stark zitternd Sāh. D. 98, 4. पूर्वो ब्रह्मोत्तरो वादो द्वितीयः तत्रियोत्तरः so v. a. das erste Wort lautete, dass die Brahmanen höher standen, das zweite, dass die Krieger höher standen, MBh. 13, 7200. — h) Boz. einer best. rhetorischen Figur (अर्थात्कारा) Verz. d. Oxf. H. 208, b, 4.

उत्तरकल्प m. Titel einer Schrift Verz. d. Oxf. H. 103, b, 36.

उत्तरकाण्ड auch das letzte Buch im Adhjātmaramājaṇa Verz. d. Oxf. H. 29, b, 19.

उत्तरकामाद्यातत्त्व n. Titel einer Schrift; s. u. तरस्वति und vgl. कामाद्यतत्त्व.

1. उत्तरकाल (1. उ० + काल) m. zeitliche Folge: °तत्त्वं nach (zeitlich), mit gen. PANĀKAR. 1, 12, 1.
2. उत्तरकाल (wie eben) adj. die Zukunft betreffend: कार्याणि MBh. 9, 3482.

उत्तराधार, पूर्वद्वारा, मध्यम्, उत्तर° in Čārīgadharā's Sañhitā Verz. d. Oxf. H. 313, a, No. 748. im Gaṇeṣapurāṇa 84, a, 30. im Padmapurāṇa 13, b, 40. 18, b, No. 59. 84, a, 38. im Brahmāṇḍapurāṇa 84, a, 45. im Čivapurāṇa 73, a, No. 129.

उत्तरगार्य m. der spätere d. i. jüngere Gārgya Verz. d. Oxf. H. 278, a, 16.

उत्तरगीता f. Bez. eines Abschnittes im Bhishmaparvan des Mahābhārata HALL 122. °व्याख्या 123.

1. उत्तरंगा wohl Thürschwelle, wie AUFRECHT das Wort HALĀ. 2, 145 fasst.
2. उत्तरंग m. eine hochgehende Woge: नद्या कृतोत्तरंगया! KATHĀS. 123, 196.

उत्तरण 2) उत्तरपोषायं गङ्गायाः KATHĀS. 74, 125. das Herauskommen aus (abl.) — auf (acc.): उत्तरणे द्विपत्य तोपात्स्थलम् VARĀH. Brh. S. 94, 14.

उत्तरतत्त्व umfasst vier von den acht Abtheilungen, in welche die Medicin gewöhnlich zerlegt wird (Suč. 1, 2, 5. fgg.), nämlich Čālakja, Kaundārabhṛṭja, Kājakikitsā und Bhūtavidja, Suč. 1, 12, 2. fg. V. Theil.

2, 302, 6. fgg. Verz. d. Oxf. H. 307, b, 12. Titel eines mystischen Buches 90, a, 27. 93, a, 17. 103, b, 36. 109, a, 15.

उत्तरतम् 1) wohl zu streichen, da hier das Wort nach Norden bedeutet wird. — 2) von —, im Norden, in nördlicher Richtung VARĀH. Brh. S. 11, 14. 14, 24. 18, 4.

उत्तरात्पनीय WEBER, RĀMAT. UP. 272. 329. Verz. d. Oxf. H. 270, a, 44. उत्तरे तापनीये 222, b, 30.

उत्तरकु lies 6, 49, 2 und vgl. u. कु.

उत्तरधर्म (1. उ + धर्म) m. N. pr. eines buddhistischen Lehrers WASSILJEV 113. fg. — Vgl. धर्मोत्तरं und उत्तर.

उत्तरपत्त 2) die Antwort desjenigen, der eine Thesis aufstellt, auf die vom Gegner gemachte Einwendung (पूर्वपत्त) MÜLLEB, SL. 73. °वाद् Verz. d. Oxf. H. 242, b, No. 598.

उत्तरपथ Verz. d. Oxf. H. 340, a, 17.

उत्तरपद RV. Prāt. 7, 3. AV. Prāt. 3, 23. 4, 30.

उत्तरपान्थ N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 330, a, 11. उत्तरपान्थ (vgl. पाण्डा) v. l.

उत्तरपुराणa n. Titel eines Werkes der Āgāna Wilson, Sel. Works 1, 279.

उत्तरम् später, hinterher (Gegens. पुरा) Spr. 4892.

उत्तरमानस MBh. 12, 5646. Rāga-TAR. 3, 448.

उत्तरपृथ (von 1. उत्तर) °पति antworten Schol. zu PRAB. 100, 8. (vor Gericht) eine Anklage beantworten: तत्राभियुक्तं उत्तरपति मिद्यैतत् Vlr. 29, b, 9. उत्तरित 24, b, 15.

उत्तरद्वय (1. उ० + द्वय) n. der zweite von zwei zusammenstossenden Vocalen oder Consonanten Schol. zu AV. Prāt. 3, 74. — Vgl. पूर्वद्वय.

उत्तरलीकर् (von 1. उद्द-तरल + 1. कर्) in heftige Bewegung versetzen, zum Wogen bringen: पदब्धिमुत्तरलीकरोति (चन्द्रिका) Sāh. D. 299, 21. Davon nom. act. °करण 300, 1.

उत्तरवीथि f. die nördliche Bahn; welche Nakshatra sie umfasst VARĀH. Brh. S. 9, 4. 8. 47, 4.

उत्तरशैल m. pl. N. einer buddhistischen Schule WASSILJEV 229. 243. — Vgl. आपशैल, पूर्वशैल.

उत्तरसक्तय �wohl Unterschenkel. — Vgl. पूर्वसक्तय.

उत्तरसेन (1. उ० + सेना) m. N. pr. eines buddhistischen Lehrers WASSILJEV 133.

उत्तरामागार (1. उत्तर + श्र० oder आ०) n. ein Giebelzimmer HARIV. 4329. सोत्तमागार° die neuere Ausg.

उत्तराङ्ग (1. उत्तर + 3. श्रङ्ग) n. der letzte Theil einer Consonantengruppe Schol. zu VS. Prāt. 1, 104.

उत्तरायणनगीता f. Titel eines Werkes WILSON, Sel. Works 1, 282

उत्तरायण° gedr.).

उत्तरायण VARĀH. Brh. S. 9, 41. KATHĀS. 72, 162. Verz. d. Oxf. H. 338, b, 29. Schol. zu Kārt. Čr. 19, 2, 21.

उत्तरामाय (1. उत्तर + श्रा०) m. Titel eines heiligen Buches der Čākta; s. oben u. आमाय.

उत्तरायण VARĀH. Brh. S. 81, 20. WEBER, ĜOT. 34. fg. उत्तरायणतः 107.

उत्तरायणचक्र n. Boz. eines best. mystischen Diagramms; s. u. चक्र 4) am Ende.